**FINANCIAL EXPRESS** 

# Oil drops \$2 on Covid rise in Asia, inflation fears

**SOUTHBOUND** 

■ Prices retreat from

■ US crude stocks rise

less than expected in

■ US dollar rises from

Administration (EIA) said

crude inventories rose 1.3 mil-

lion barrels last week versus an

expected 1.6 million barrel

increase, while gasoline inven-

tories dropped 2.0 million bar-

rels versus an expected 0.9 mil-

January low on

inflation worries

recent high on

concerns

last week

renewed demand

SCOTT DISAVINO New York, May 19

**OIL PRICES DROPPED** over \$2 a barrel on Wednesday on renewed demand concerns as coronavirus cases in Asia rise and on fears rising inflation might lead the US Federal Reserve to raise interest rates, which could limit economic growth.

Prices fell even though US data showed a smaller-thanexpected build in crude inventories and a bigger-thanexpected decline in gasoline stockpiles.

Brent futures fell \$2.62, or 3.8%, to \$66.09 a barrel by 11:15 am EDT (1515 GMT). It settled 1.1% lower on Tuesday after briefly climbing to a 10week high over \$70 during the session.

US West Texas Intermediate (WTI) crude fell \$2.73, or 4.2%, to \$62.76. Earlier in the day WTI was down over 5%. The US Energy Information

lion barrel decline.

The American Petroleum Institute (API) industry group late Tuesday reported similar data late on Tuesday.

On Tuesday, Brent's rise to \$70 came on optimism that oil demand would surge with the reopening of the U.S. and European economies. It retreated on fears of slowing fuel demand in Asia where surging COVID-19 cases prompted new restrictions in India, Taiwan, Vietnam and Thailand. Rumors of progress in the Iran nuclear talks also hit prices for awhile on Tuesday, sparking concern that more supply would soon come

"While optimism surrounding the economic reopening in the West helped drive Brent to \$70, the move has proved unsustainable and somewhat irrational given the COVID picture in Asia," said OANDA market analyst Sophie Griffiths. -REUTERS

on the market.

# Exports of oilmeal jump 51% in FY21

PRESS TRUST OF INDIA New Delhi, May 19

THE COUNTRY'S OILMEAL exports rose 51.44% to 36.8 lakh tonne in 2020-21 from 24.3 lakh tonne in the previous year, on sharp rise in soybean meal shipments, according to industry body SEA.

In terms of value, export of oilmeals nearly doubled to ₹8,850 crore from ₹4,450 crore in the said period. Oilmeals are used as animal

feed in poultry and other sectors. According to the latest data released by the Solvent Extractors' Association (SEA), soybean meal export rose to 15.64 lakh tonne in 2020-21 from 6.92 lakh tonne in the previous year.

Similarly, rapeseed meal exports rose to 11.13 lakh tonne from 9.61 lakh tonne, while the shipment of rice bran extension rose to 5.76 lakh tonne from 2.36 lakh tonne in the said period.



"India exported a record quantity of 5.76 lakh tonne of rice bran extraction during 2020-21, thanks to new demand from Bangladesh due to failure of their rice crop," SEA However, export of castor seed meal fell to 4.19 lakh tonne in 2020-21 from 5.38 lakh tonne in the previous year, the SEA data showed.

Southeast Asian nations. the West Asia and some European countries are the main export market for Indian oilmeals.

## Sebi fines Biocon, its designated person ₹14 lakh

PRESS TRUST OF INDIA New Delhi, May 19

SEBI ON WEDNESDAY imposed a total fine of ₹14 lakh on Biocon and its designated person for violation of market norms.

Designated person of the

firm, Narendra Chirmule, who was employed with the company as senior vice president-R&D, is facing a fine of ₹5 lakh for trading in the company's securities when the trading window was closed. By doing so, he violated provisions of Prohibition of Insider Trading norms. Sebi noted that trading window was closed by the compliance officer of Biocon from January 1-26, 2019 on account of declaration of quarterly financial results of the company for the quarter ended December 31, 2018, which were announced on January 24,2019.

# Maharashtra farmers worried over rising prices of fertilisers

**FE BUREAU** Pune, May 19

**FARMERS IN MAHARASHTRA** have raised concerns over rising prices of fertilisers, and have sought help from the government ahead of the upcoming sowing season as prices have increased by ₹600-700 per bag, higher by 55% compared to the previous month.

Official at the agriculture department said prices in the domestic market have gone up as phosphatic and potassic (P&K) fertilisers have become dearer in the international market.

According to senior industry people, chemical fertilisers are rarely produced in India. Most of the raw materials have to be imported and only readymade fertilisers like DAP are imported. Potash is not avail-

able in our country and has to be imported from Israel, Jordan and Canada.

The DAP fertilizer of IFFCO is now priced at ₹1,900 per bag. The previous price was ₹1,300 per bag. Similarly, the price of NPK 10-26-26 has gone up from ₹1,100 per bag to ₹1,500 per bag and prices of NPK 12-32-16 have risen to ₹1,850 per bag from ₹1,250 per bag.

Maharashtra agriculture minister Dadaji Bhuse said the state had written to the Centre to reduce prices. Notably, the Centre recently said it was considering subsidies to offset rise in global prices of raw materials of P&K fertilisers in a bid to ensure their availability to farmers at subsidised rates across the country.

₹ in million (except per share data)

# TCIEXPRESS

LEADER IN EXPRESS

TCI EXPRESS LIMITED CIN: L62200TG2008PLC061781

Regd. Office: Flat Nos. 306 & 307, 1-8-271 to 273, Ashoka Bhoopal Chambers, S.P. Road, Secunderabad - 500 003 (TG)

Corp. Office: TCI House, 69 Institutional Area, Sector-32, Gurugram-122 001, Haryana Tel.: + 91 124 2384090, E-mail: secretarial@tciexpress.in, Website: www.tciexpress.in

. No.	Particulars	(Rs. in Crores except as stated otherwise)						
		Quarter Ended March 31, 2021	Quarter Ended March 31, 2020	Year Ended March 31, 2021	Year Ended March 31, 2020			
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)			
1.	Total Income from operations (net)	282.86	239.11	851.64	1,036.33			
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items and/or Extraordinary items)	54.74	25.51	132.22	116.98			
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	54.74	25.51	132.22	116.98			
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items and/or Extraordinary items)	42.57	19.01	100.60	89.08			
5.	Total Comprehensive Income for the period {Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)}	42.30	18.94	100.33	88.10			
6.	Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 2)	7.69	7.67	7.69	7.67			
7.	Other Equity			426.18	329.60			
8.	Earning per share -EPS (not annualized)-In Rs.							
	Basic Earning Per Share	11.08	4.96	26.19	23.23			
	Diluted Earning Per Share	11.06	4.94	26.15	23.19			

## Notes:-

- 1. The above is an extract of the detailed format of Quarter/ Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter/ Year ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.tciexpress.in).
- 2. The Board of Directors has recommended a Final Dividend for the year 2020-21 @ 100% (Rs 2/- Per share of face value of Rs. 2.00 each), for the approval of shareholders at the ensuing Annual General Meeting, this is in addition to the interim dividend aggregating to 100% i.e Rs. 2.00 per equity share of face value of Rs. 2.00 each, declared during the financial year 2020-21.
- 3. The Financial Results of the Company for the Quarter and Year ended March 31, 2021 were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on May 19, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out the audit of above said results.

Place: New Delhi Date: May 19, 2021 For TCI Express Limited Chander Agarwal Managing Director



## **ENDURANCE TECHNOLOGIES LIMITED**

CIN: L34102MH1999PLC123296

Registered office: E-92, M.I.D.C. Industrial Area, Waluj, Aurangabad - 431136 (Maharashtra), India Website: www.endurancegroup.com Email: investors@endurance.co.in

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2021

Standalone Consolidated Sr. Quarter ended Quarter ended Year ended Year ended No. 31" March, 31" March 31" March. **Particulars** 31" March. 31" March, 31" March, 2021 2021 2020 2021 2020 2021 \*(Audited) (Audited) (Audited) \*(Audited) (Audited) (Audited) Total Income 65,777.31 16,015.26 11,389.83 47,865.83 21,397.70 16,142.01 Net Profit for the period (before Tax and Exceptional items) 1,887.00 5,369.23 2,253.66 1,297.60 6,580.27 969.60 Net Profit for the period before tax 1,887.00 969.60 5,256.98 2,253.66 1,297.60 6,468.02 (after Exceptional items) Net Profit for the period after tax (after Exceptional items) 1,391.14 718.54 3,921.99 1,872.94 1,068.30 5,195.69 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 5,557.94 1,374.53 742.91 3,914.93 1,336.19 1,502.49 Paid-up Equity Share Capital (Face value of ₹10/- per share) 1,406.63 1,406.63 1,406.63 1,406.63 1,406.63 1,406.63 Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted (not annualised) 36.95 9.89 5.11 27.88 13.32 7.59

- a) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 19th May, 2021. The Statutory Auditors of the Company have provided the Auditors Report on these financial results with an unmodified opinion.
- b) The Consolidated financial results include results of the Company's subsidiaries in Italy and Germany.
- The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated financial results for the quarter and year ended 31" March, 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Company's website at www.endurancegroup.com and on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.
- \*d) The figures of the last quarter are the derived figures between audited figures in respect of the full financial year up to 31" March, 2021 and the unaudited published year-to-date figures up to 31" December, 2020, being the date of the end of the third quarter of the financial year which were subjected to limited review.

For and on behalf of the Board of Directors

Place: Aurangabad Date: 19" May, 2021

Anurang Jain Managing Director (DIN: 00291662)

Adfactors 66



# HERITAGE FOODS LIMITED

CIN: L15209TG1992PLC014332

Regd. Office: 6 - 3 - 541/c, Adj. to NIMS, Punjagutta, Hyderabad - 500 082.

CONSOLIDATED

www.heritagefoods.in - Tel: 040 - 23391221/23391222 Fax: 30685458, Email- hfl@heritagefoods.in

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2021** 

(Amount in millions of ₹ unless otherwise stated) STANDAL ONE

	CONSOLIDATED					STANDALONE				
Particulars		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended		
		31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations (net)	6229.03	6060.23	7913.28	24811.46	30292.60	6092.04	5896.74	7813.56	24154.36	29839.19
Net Profit/ (Loss) for the period (before tax and exceptional items)	329.50	415.36	(2069.26)	2017.69	(1540.54)	329.10	405.10	(2073.95)	1961.86	(1446.76)
Net Profit/ (Loss) for the period before tax (after exceptional items)	329.50	415.36	(2069.26)	2017.69	(1540.54)	329.10	405.10	(2073.95)	1961.86	(1446.76)
Net Profit/ (Loss) for the period (after tax and exceptional items)	243.96	259.97	(2098.95)	1483.01	(1694.00)	245.67	256.47	(2103.30)	1451.64	(1600.04)
Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for	235.63	189.49	(3272.85)	1461.94	(3405.82)	245.38	185.99	(3276.85)	1430.33	(3311.50)
the period (after tax) and other comprehensive income (after tax)										
Equity Share Capital	231.99	231.99	231.99	231.99	231.99	231.99	231.99	231.99	231.99	231.99
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the				5726.26	4363.85				5705.65	4391.32
Balance Sheet of Previous year)										
Earning per share (of Rs.5/-each) for continuing operations										
Basic : (Rs.)	5.23	5.68	(45.09)	32.32	(34.55)	5.29	5.53	(45.33)	31.29	(34.49)
Diluted : (Rs.)	5.23	5.68	(45.09)	32.32	(34.55)	5.29	5.53	(45.33)	31.29	(34.49)
Earning per share (of Rs.5/-each) for discontinued operations										
Basic : (Rs.)	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Diluted : (Rs.)	-	-	-	-	-	-	-	-	-	-
Earning per share (of Rs.5/-each) (for continuing and										
discontinued operations)										
Basic : (Rs.)	5.23	5.68	(45.09)	32.32	(34.55)	5.29	5.53	(45.33)	31.29	(34.49)
Diluted : (Rs.)	5.23	5.68	(45.09)	32.32	(34.55)	5.29	5.53	(45.33)	31.29	(34.49)

### Notes:

- 1. The audited financial results for the guarter and year ended 31 March 2021 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meetings held on 19 May 2021.
- 2. The Board of Directors of the Company has recommended dividend for the Financial Year 2020-21 @ 100% i.e. Rs.5/- per equity share of face value of Rs.5/- each subject to the approval of the shareholders at the ensuing Annual General Meeting.
- 3. The above is an extract of the detailed format of Quarterly / Yearly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations 2015. The full format of the Quarterly / Yearly Financial Results is available on the Stock exchange website, www.nseindia.com and www.bseindia.com, and on the Company's website, www.heritagefoods.in For and on behalf of the Board of Directors Sd/-

N. BHUVANESWARI Vice Chairperson and Managing Director

DIN: 00003741

New Delhi

Date: 19 May, 2021

Place: Hyderabad



# मृत्यूनंतरही उपचार खर्चाचे देयक

# नांदेडमधील रुग्णालयाविरुद्ध गुन्हा; न्यायालयीन आदेशानंतर कारवाई

लोकसत्ता वार्ताहर

नांदेड: मृत व्यक्तीवर उपचार करून रुग्णालयाने अधिकची लुट करण्याचा प्रकार नांदेड येथे उजेडात आला असून या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने मतदेहाची विटंबना तसेच नातेवाईकांची फसवणुक केल्याच्या आरोपावरून गोदावरी हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

व्यवसायाने शिक्षक असलेल्या शहरालगतच्या धनेगाव भागातील अंकलेश पवार यांना करोनासंसर्ग झाल्यामुळे गेल्या महिन्यात १६ तारखेला गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. २० एप्रिल रोजी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना अतिदक्षता



विभागात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना २४ एप्रिल रोजी दुपारी ते मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तत्पूर्वी मृत व्यक्तीच्या पत्नी शुभांगी यांनी रुग्णालयात ९० हजार रुपये जमा केले होते.

अंकलेश पवार हे २४ तारखेला दुपारी मरण पावल्याचे हॉस्पिटलकडून जाहीर करण्यात आले होते. पण त्यांच्यावर

त्याच दिवशी अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी दवाखान्याची कागदपत्रे पाहिली असता त्यात मृत्यूची तारीख २१ एप्रिल दिसून आली. या अनाकलनीय प्रकारामुळे रुग्ण अंकलेश पवार यांच्या मृत्यूनंतरही डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले का, असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला. या प्रकरणातील गोंधळ लक्षात आल्यावर मृत अंकलेश यांच्या पत्नी शुभांगी यांनी १८ मे रोजी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयासमोर तक्रार करून १५६ (३) खाली गोदावरी हॉस्पिटलविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात

यावेत, अशी विनंती केली होती.

न्यायालयाने त्यांच्या विकलांचे म्हणणे

ऐकून घेतल्यानंतर गुन्हा दाखल

करण्याचा आदेश स्थानिक पोलीस

स्थानकाला दिला.

प्रथम तपास अहवालात आरोपींच्या नावाचा उल्लेख न करता हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी असे नमुद करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती जिल्हा प्रशासनालाही प्राप्त झाली आहे. मात्र या प्रकारावर कोणीही बोलण्यास तयार झाले नाही. पोलिसांच्या तपासातून सर्व बाबी समोर येतील, असे प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले. नांदेडमधील काही खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीच समोर आल्या आहेत. यामध्ये या नव्या प्रकाराची भर पडली आहे.

# डाळींच्या आयातीवरील निर्बंध उठवल्याने शेतकरी अडचणीत

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर: विविध प्रकारच्या डाळी आयातीवर आधी सरकारचे निर्बंध होते. त्यामुळे केवळ परवानाधारक व्यापाऱ्याला एक लाख टनाच्यावर डाळीची आयात करता येत नव्हती. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत होता. मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने नवा निर्णय घेत आयातीचे सर्व निर्बंध उठवल्याने व्यापारी, शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बाजारात डाळींचे दर स्थिरावले

आयातीवरील निर्बंध काढल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. डाळीचे दर स्थिरावले असताना असा निर्णय अपेक्षित नव्हता. व्यापाऱ्यांनाही याचा फटका सहन करावा लागणार आहे.

- प्रकाश मोटवानी, सचिव होलसेल ग्रेन ॲण्ड सीड्स

मर्चंट असोसिएशन

असताना हा निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी व व्यापारीही नाराजी व्यक्त

करीत आहेत. केंद्र सरकारने १५ मे रोजी नवा निर्णय घेत तूर, मूग आणि उडीद डाळीवरील आयातीचे सर्व निर्बंध हटवले. त्यामुळे आता कोणताही व्यापारी कितीही प्रमाणात या डाळींची आयात करू शकणार आहे. मात्र याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार असून त्यांना समर्थन मूल्यापेक्षा कमी भावात डार्ळीची विक्री करावी लागणार आहे. बाजारात डाळींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असला तरी आयातीच्या निर्बंधामळे स्थानिक दर कमी झाले आहेत. बाजारात प्रत्येक डाळ शंभर रुपये किलोच्या

जवळपास असून दर आटोक्यात आहेत. असे असताना निर्यातीवरील निर्बंध उठवल्याने डाळींचा भाव अधिक खाली घसरणार आहे. याचा फायदा सर्वसामन्यांना होईल, असा अंदाज असला तरी याचा फटका मात्र शेतकाऱ्यांना सहन करावा लागणार आहे. बाजार समितीमध्ये आधीच डाळींची उचल कमी झाली आहे. टाळेबंदीमुळे लग्न समारंभांवर मर्यादा आल्या असून हॉटेल देखील बंद आहेत. त्यामुळे डाळींच्या बाजार थंडावलेला असून त्यात या निर्णयामळे अधिक भर पडली आहे.

# **ENDURANCE**

Complete Solutions

# **ENDURANCE TECHNOLOGIES LIMITED**

CIN: L34102MH1999PLC123296

Registered office: E-92, M.I.D.C. Industrial Area, Waluj, Aurangabad - 431136 (Maharashtra), India Website: www.endurancegroup.com Email: investors@endurance.co.in

### EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2021

₹ in million (except per share data)

	Particulars		Standalone		Consolidated			
Sr. No.		Quarter	ended	Year ended	Quarter ended		Year ended	
		31" March, 2021	31" March, 2020	31" March, 2021	31" March, 2021	31" March, 2020	31" March, 2021	
		*(Audited)	(Audited)	(Audited)	*(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income	16,015.26	11,389.83	47,865.83	21,397.70	16,142.01	65,777.31	
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	1,887.00	969.60	5,369.23	2,253.66	1,297.60	6,580.27	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	1,887.00	969.60	5,256.98	2,253.66	1,297.60	6,468.02	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	1,391.14	718.54	3,921.99	1,872.94	1,068.30	5,195.69	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,374.53	742.91	3,914.93	1,336.19	1,502.49	5,557.94	
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹10/- per share)	1,406.63	1,406.63	1,406.63	1,406.63	1,406.63	1,406.63	
7	Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)							
	- Basic & Diluted (not annualised)	9.89	5.11	27.88	13.32	7.59	36,95	

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 19" May, 2021. The Statutory Auditors of the Company have provided the Auditors Report on these financial results with an unmodified opinion.
- The Consolidated financial results include results of the Company's subsidiaries in Italy and Germany.
- The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated financial results for the guarter and year ended 31" March, 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Company's website at www.endurancegroup.com and on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.
- \*d) The figures of the last quarter are the derived figures between audited figures in respect of the full financial year up to 31" March, 2021 and the unaudited published year-to-date figures up to 31" December, 2020, being the date of the end of the third quarter of the financial year which were subjected to limited review.

For and on behalf of the Board of Directors

**Anurang Jain Managing Director** 

(DIN: 00291662)

Adfactors 66

# मुख्यमंत्री निधीत योगदानास राज्यातील पालिका कर्मचाऱ्यांचा नकार

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर: कोविड नियंत्रणासाठी राज्य सरकारला मदत म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीसाठी देण्याचे आवाहन सरकारने केले असले तरी राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी मात्र यावर हरकत घेतली आहे. कोविड लढ्यात मृत्यू आल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच तर पालिका कर्मचाऱ्यांना काहीच नाही, असा भेदभाव केला जात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्यातील सर्व

दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली: पावसाचा सांगावा घेऊन थेट

आफ्रिकेतून चातकाचे कृष्णातिरी

आमणापूर परिसरात आगमन झाले

आहे. दरवर्षी रोहिणी नक्षत्राच्या

मुहुर्तावर येणारे हे पाहुणे पक्षी यंदा

सात-दहा दिवस अगोदरच आले

आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या

शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याची

कोकीळा, शेतकऱ्यांना पेरते व्हा अशी

बळीराजाला पावसाच्या आगमनासाठी

काळ्या पांढऱ्या चातकाच्या डोक्यावर

एखाद्या राजकुमाराचा शोभावा असा

एवढा आकार, लांब शेपूट, शरीराचा

असतो. हनुवटी, मान व पोटाचा भाग

पांढरा असतो. पंखांवर रुंद पांढरा पट्टा

असल्यामुळे उडतानाही हा चातकपक्षी

सहज ओळखतो. शेपटीतील पिसांची

तपिकरी. चोच काळी व पाय काळसर

दिसतात. हे एकेकटे किंवा यांची जोडी

निळे असतात. नर व मादी सारखेच

कृष्णाकाठावर कोकीळा, पावशा,

कारूण्य कोकीळा, बुलबुल, रॉबीन

या गाणाऱ्या पक्षांसोबतच चातकाच्या

सुरांची रानमैफल सध्या रंगते आहे.

आफ्रिकेतुन आलेल्या चातक पक्षाचा

मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण

माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी

चातकाची वीण जूनपासून

पावसाळ्यात या परिसरात असल्याची

असते.

टोके पांढरी असतात. डोळे तांबडे

काळा तुरा असतो. त्याचा साळुंकी

वरील सर्व भाग काळ्या रंगाचा

वर्दी निसर्गातील पक्षांकडून मिळत

असते. कुळीव कुळीव म्हणणारी

साद घालणारा पावशा, हे नेहमीच

सज्ज ठेवत असतात.

आगमन झाले असून औदुंबर,

नगरपालिका व नगर पंचायत कर्मचारी संघटनेने स्पष्ट केले आहे.

राज्यात ३७९ नगरपालिका आहेत. तेथील सर्व विभागाचे कर्मचारी करोना नियंत्रणात स्वतः चे प्राण जोखीमेत टाक् न काम करीत आहेत. करोना लढ्यात मृत्यू ओढवल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास लाखाची मदत विम्याच्या माध्यमातून केली जाते. मात्र हाच नियम पालिका व नगर पंचायत कर्मचाऱ्यांना लागू केला जात नाही. संपूर्ण राज्यात आतापर्यंत नगर परिषद व नगर पंचायतीतील ५२ कर्मचारी मृत्युमुखी पडले. मात्र त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने

पावसाचा सांगावा देणाऱ्या

चातकाचे कृष्णातिरी आगमन

एक रुपयाही मदत केली नाही. सरकार पालिका कर्मचाऱ्यांसोबत दुजाभाव करीत असल्यानेच मुख्यमंत्री निधीत एक दिवसाचे वेतन न देण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला आहे. यासंदर्भातील पत्र १३ मे २०२१ रोजी शासनाला देण्यात आले आहे, असे महाराष्ट्र नगरपालिका, नगर पंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक रोडे यांनी सांगितले.

राज्यातील सर्व नगरपालिका, पंचायत कर्मचाऱ्यांनी यासंदर्भातील मुख्याधिकाऱ्यांना द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

भिऊन घरट्यातून पळून जातो व काही

आडकाठी न येता तिला सातभाईच्या

घरट्यात अंडे घालता येते. अंड्याचा

आकाशी असतो. सप्टेंबरच्या सुमारास

असते. आपल्या पिलांबरोबर सातभाई

चातकाचे पिल्लू तपिकरी रंगाचे असून

त्याच्या पंखांवर पिवळसर आडवा पट्टा

असतो. त्यामुळे ते सहज ओळखू येत

(श्री. हरीकल्याण येलगड्डे)

मुख्याधिकारी

नगर परिषद उस्मानाबाद

रंग सातभाईच्या अंड्याप्रमाणेच

सातभाईची पिले अंड्यांतून बाहेर

येतात. त्यांमध्येच चातकाचे पिल्ल

चातकाच्या पिलाला वाढवितात.

शुभम हाऊसिंग डेव्हलपमेट फायनान्स के.ि. कॉर्पोरेट कार्यालय : ४२५, उद्योग विहार फेज IV, गुरगाव-१२२०१५ (हरियाणा) फोन: ०१२४-४२१२५३०/३१/३२, ईमेल: customercare@shubham.co वेबसाइट: www.shubham.co

सिक्युरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या (इथून पुढे 'अधिनियम' असे संबोधित) कलम १३(२) अंतर्गत सूचना

Place: Aurangabad

Date: 19" May, 2021

तुमच्या असे निदर्शनास आणण्यात येते की, डी-३०५, तळमजला, सर्वोंदय एन्क्लेव्ह, नवी दिल्ली ११००१७ येथे त्यांचे नोंदणीकृत कार्यालय असलेले प्रतिभूत धनको शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड (इथून पुढे 'एसएचडीएफसी' असे संबोधित) यांनी तुमचे कर्ज खाते, एनपीए म्हणून घोषित केले आहे आणि तुमच्या कर्जाप्रीत्यर्थ एसएचडीएफसीला एकूण देय असलेली रक्कम प्रदान करण्यास तुम्ही पात्र आहात. आनुषंगिक व्यय, वादखर्च, आकार इत्यादीसमवेत पूर्वोक्त रकमेवर कंत्राटी दराने पुढील व्याज प्रदान करण्याससुद्धा तुम्ही पात्र आहात. त्यामुळे या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत तुमचे संपूर्ण दायित्व फेडण्यास याद्वारे तुम्हाला फर्माविण्यात येत असून तसे न झाल्यास अधिनियमाच्या कलम १३(४) अंतर्गत अधिकारांची अंमलबजावणी करण्यास एसएचडीएफसी सक्षम राहतील. कर्जदार

٧.	कज क्र. आएनएएस१७१०००००५००८८८१, अमित प्रकाश कोकाटे, लता प्रकाश कोकाटे, पल्लवी अमित कोकाटे	सदानका क्र. इ/२२, शातल पराडाइज, न्यू एरा स्कूलजवळ, गोविंदनगर, सिडको, नाशिक, महाराष्ट्र-४२२००९.		सदानका क्र. इ/२२, शांतल पराडाइज, न्यू एरा स्कूलजवळ, गोविंदनगर, सिडको, नाशिक, महाराष्ट्र- ४२२००९.			
₹.	कर्ज क्र. ओएनएएस१७११०००००५००९०६३, रइमी रणधीर गायकवाड, रंजना रणधीर गायकवाड, रणधीर जयसिंग गायकवाड	सदिनका क्र. श्री सप्तश्रृंगी को- ऑप. हाऊ. सोसा., भगवतीनगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक- ४२२००३.	रु. ५,९५,६ <i>६९</i> /-	सदिनका क्र. १५, तिसरा मजला, श्री सप्तशृंगी पॅलेस को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., नाशिक, भूमापन क्र. १७३/३७, प्लॉट नं. ३६, शाम दर्शन अपार्टमेंटजवळ, तांबोळीनगर, भगवतीनगर, हिरावाडी, पंचवटी, नाशिक एम.एच.			
	कर्ज क्र. ओएनएएस१९०३०००००५०१८५३४, निवृत्ती विजय विस्ते, राकेश विजय विस्ते, सारिका निवृत्ती विस्ते : गुरगाव	मुक्काम निमगाव रोड, मातंगवाडा लासलगाव, ता. निफाड नाशिक मनगीरबाबा मंदिराजवळ, नाशिक, महाराष्ट्र-४२२३०६.	रू. १४,३९,०१८/-	प्लॉट नं. १३, रोहाऊस नं. ०२, भूमापन क्र. १६६/१६७/१/२, निमगाव वाकडा निफाड, जि. नाशिक, नाशिक, महाराष्ट्र-४२२३०३. प्राधिकृत अधिकारी			
दिनांक : २०.०५.२०२१ शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड							

रक्कम

# DCB BANK

डीसीबी बँक लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: सहावा मजला, टॉवर ए, पेनिनसुला बिझिनेस पार्क, सेनापती बापट मार्ग,

लोअर परळ, मुंबई- ४०००१३.

लोन अकाऊंट नंबरः एचएचओएमएयूआर०००३६८३५ मंजूर केलेली रक्कमः रु.५,१४,५२६/-

रिटेल ॲसेट कलेक्शन डिपार्टमेंट: सिल्लो प्लॅटिना, ऑफिस नं. ३०२, तिसरा मजला, एफसी रोड, पोलीस ग्राऊंडजवळ, ललित महल हॉटेलसमोर, शिवाजीनगर, पुणे-४११००५.

### सर्फेसी कायदा, २००२च्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना

तुम्ही, याखालील नमूद केलेले ऋणको व हमीदार, तुमची स्थावर मालमत्ता (प्रतिभूती) गहाण ठेवून डीसीबी बँक लिमिटेडकडून कर्ज सुविधेचा / सुविधांचा लाभ घेतला आहे. तुम्ही परतफेड करण्यास असमर्थ ठरल्यामुळे तुमच्या कर्जांचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. अदत्त देणींच्या वसुलीकरिता डीसीबी बँक लिमिटेडने वित्तीय मत्तेची सुरक्षितता व पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा, २००२ (कायदा)च्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना निर्गमित केली आहे, तिचा समाविष्ट भाग सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२च्या नियम ३(१) यासह वाचलेल्या कायद्याच्या कलम १३(२) नुसार, जशी तुम्हाला मिळेल अशा सोईस्कररीत्या, यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. ऋणको, सह–ऋणको, गहाण असलेली मालमत्ता, अदत्त देणी याबाबत सविस्तर तपशील कलम १३(२) अंतर्गत पाठविण्यात आला आहे आणि त्यामध्ये दावा करण्यात आलेली रक्कम खालीलप्रमाणे आहे ऋणको, सह-ऋणको∕ **हमीदाराचे नाव पत्ता, लोन अकाऊंट नं., कर्ज रक्कम**ः श्री. अन्वरअली शानसुद्दिन गिलानी, सौ. नुरजहाँ अन्वरअली गिलानी. राहणार- गॅट नं. ६३, पी. नं. ३९/बी एस नं. ६३, युवान को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, पडेगाव, औरंगाबाद- ४३१००१.

**सुरक्षित मालमत्तेचा पत्ता** : पुढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडे : प्लॉट नं. ३९/बी, ८८८ चौ. फू. म्हणजेच ७६.८६ चौ. मी. मोजमापाचा एरिआ, त्यावरील

बांधकामासह, ज्यामध्ये लगतच्या टेरेस बाल्कनीजचा समावेश आहे. येथे स्थितः युवान को–ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, पडेगाव, नोंदणी जिल्हा औरंगाबाद आणि उप-जिल्हा/ तालुका औरंगाबाद, जिल्हा औरंगाबादच्या मर्यादेत औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या मर्यादेत. १) मागणी सूचनेची तारीख २) अदत्त देणी: १६ एप्रिल, २०२१ २) रु. २,२०,३४०.२३/-

ऋणको, सह-ऋणको⁄ हमीदाराचे नाव व पत्ता, लोन अकाऊंट नं., कर्ज रक्कमः श्री. निसार अहमद इक्बाल शेख, सौ. निलोफरबेगम नेसारअहमद

शेख, मेसर्स ग्रॅण्ड मेन्स वेअर कट पीस सेंटर, राहणार– फ्लॅट नं. ०६, दुसरा मजला, मेट्रो प्लाझा, सीटीएस नं. १३९७७, सब्जीमंडी, पैठण गेट, औरंगाबाद-४३१००१. येथेसुद्धाः- अलाफ खान इस्टेट, कुमार शर्टजवळ, आनंद मार्केट, दलालवाडी, खोकडपुरा, औरंगाबाद- ४३१००१. येथेसुद्धाः एच. नं. ४ ५ २१५, खोकडपुरा पैठण गेट, साबेर गॅस वेल्डिंगसमोर ऑटो स्टॅण्डसमोर, औरंगाबाद– ४३१००५. लोन अकाऊंट नंबरः डीआरएचएलएयूआर००४७७७५, डीआरएचएलएयूआर००४३४९३ व डीआरबीएलएयूआर००५१७३५० मंजूर केलेली रक्कमः रु. ३७,०९,२२१/ **सुरक्षित मालमत्तेचा पत्ता**ः पृढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडेः फ्लॅट धारण केलेला नं. ०६, ४०.९४९ चौ. मी. मोजमापाचा, दुसऱ्या मजल्यावरील,

'मेट्रो प्लॉझा'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील, धारण केलेल्या सीटीएस नं. १३९७७ वरील जमीनवरील, म्युनिसिपल हाऊस नं. ५-१९-६२, येथे स्थित:- सब्जी मंडी, पैठण गेट, तालुका औरंगाबाद नोंदणी जिल्हा औरंगाबाद व उप-जिल्हा / तालुका औरंगाबाद, जिल्हा औरंगाबादमधील औरंगाबाद म्यनिसिपल कॉर्पोरेशनच्या मर्यादेत.

**१) मागणी सूचनेची तारीख २) अदत्त देणी**: १५ एप्रिल, २०२१ २) रु.४०,८६,५४४.९४/-

ऋणको, सह–ऋणको / हमीदाराचे नाव व पत्ता, लोन अकाऊंट नं., कर्ज रक्कम: श्री. सिद्दीक शफी अहमद, सौ. कौसारजहान सिद्दीकी अहमद, मेसर्स एस. ए. एन्टरप्राईजेस, राहणार- प्लॉट नं. २/१, किरडपुरा, राम मंदिर कॉम्प्लेक्स, औरंगाबाद-४३१००१. येथेसुद्धाः- फ्लॅट नं. १५, चौथा मजला, ''मेट्रो प्लाझा'', सीटीएस नं. १३९७७, म्युनिसिपल हाऊस नं. ५-१९-६२, सब्जी मंडी, पैठण गेट, खोकडपुरा, औरंगाबाद-४३१००१, लोन अकाऊंट नंबर: डीआरबीएलएयूआर००४१८०१५ मंजूर केलेली रक्कम: रु. २४,००,०००/-

**सुरक्षित मालमत्तेचा पत्ता**ः पुढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडेः फ्लॅट धारण केलेला नं. १५, ४०.९४९ चौ. मी. मोजमापाचा, चौथ्या मजल्यावरील, 'मेट्रो प्लाझा'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील, धारण केलेल्या सीटीएस नं. १३९७७ वरील जमीनवरील, म्यूनिसिपल हाऊस नं. ५-१९-६२, येथे स्थितः सब्जी मंडी, पैठण गेट, तालुका औरंगाबाद नोंदणी जिल्हा औरंगाबाद व उप-जिल्हा/ तालुका औरंगाबादमधील औरंगाबाद म्युनिसिपल

१) मागणी सचनेची तारीख २) अदत्त देणी: १७ एप्रिल, २०२१ २) रु. २४,९८,७५२.६२/-

ऋणको, सह–ऋणको / हमीदाराचे नाव व पत्ता, लोन अकाऊंट नं., कर्ज रक्कमः श्री. मोहम्मदसाजीद अब्दुलगफूर बागवान, श्री. मोहम्मदअफसा अब्दुलगफूर बागवान, सौ. फाहमीदाबानो मोहम्मदसाजीद बागवान, मेसर्स जालना फ्रूट कंपनी, निवास व व्यवसाय पत्ता असलेलाः कद्राबाद, भाजीमंडी, जालना– ४३१२०३, येथेसुद्धाः– शॉप नं. एमएस ०३, सेक्टर नं. ०२, सर्व्हे नं. १८१, ए.पी.एम.सी. मार्केट, भोकरदान देवलगाव राजा, रिंग रोड, जालना- ४३१२०३.

लोन अकाऊंट नंबर: डीआरबीएलएयुआर००४२८२१३ मंजुर केलेली रक्कम: रु.५५,००,०००/-

**सुरक्षित मालमत्तेचा पत्ता**ः पुढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडेः धारण केलेला प्लॉट-कम-शॉप नं. एमएस-०३, १४० चौ. फू. म्हणजेच ८.७५ २ १६.० चौ. मी.मोजमापाचा, सेक्टर नं. २, सर्व्हे नं. १८१, येथे स्थित:– मोसंबी मार्केट, एपीएमसी मार्केट जालना, नोंदणी जिल्हा जालना व उप–जिल्हा / तालुका जालना, जालना जिल्ह्याच्या मर्यादेत जालना म्युनिसिपल काऊंसिलच्या मर्यादेतील मोजमापाचा. १) मागणी सुचनेची तारीख २) अदत्त देणी: १७ एप्रिल, २०२१ २) रु.५७,६०,७६०.३०/-

ऋणको, सह-ऋणको∕ **हमीदाराचे नाव व पत्ता. लोन अकाऊंट नं.. कर्ज रक्कम**∶ श्री. यसफखान रशिदखान पठाण, श्रीमती आस्मा यसफखान पठाण, मेसर्स नंतीनानी टी कॉर्नर, व्यवसाय व निवास पत्ता असलेलाः ६६/२, मोहब्बत मंझिल, नवनागापुर, अहमदनगर- ४१४१११. येथेसुद्धाः प्लॉट नं. एम-

लोन अकाऊंट नंबर: डीबीएलएएनएव्ही००४०३१९७ मंजूर केलेली रक्कम: रु.८,००,०००/-**सुरक्षित मालमत्तेचा पत्ता**ः पुढील जमिनीचे सर्व खंड व तुकडेः ज्ञात असलेला प्लॉट नं. एम-एसएस-३, अहमदनगर इंडस्ट्रियल एरिआतील, नागापूरच्या व्हिलेज मर्यादेत व अहमदनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, तालुका व नोंदणी उप-जिल्हा अहमदनगर आणि नोंदणी जिल्हा अमहदनगर मर्यादेच्या बाहेरील, २५.०० चौ. मी. मोजमापाचा समाविष्ट.

१) मागणी सूचनेची तारीख २) अदत्त देणी: १९ एप्रिल, २०२१ २) रु.८,१५,९२२.२३/-

एसएस-३, पजा इंजिनीअरिंग वर्क्सजवळ, एमआयडीसी, अहमदनगर-४१४११.

ऋणको. सह-ऋणको∕ हमीदाराचे नाव व पत्ता. लोन अकाऊंट नं.. कर्ज रक्कम: श्री. राज देवीसिंह साळवे. सौ. कांता राज साळवे. राहणार- प्लॉट नं. ५, प्रबुद्धानगर, आलमगीरनगर, भिंगार, अहमदनगर- ४१४००१. येथेसुद्धाः रो हाऊस नं. ५, प्लॉट नं. ६, सर्व्हे नं. २५६/के, समर्थ रो हाऊसिंग स्कीम, नगरदेवले. अहमदनगर-४१४००१.

लोन अकाऊंट नंबरः डीएमबीडीएनएव्ही००४०५०५९ मंजूर केलेली रक्कमः रु.४,३०,०००/-**सरक्षित मालमत्तेचा पत्ता**ः पुढील जमिनीचे सर्व खंड व तुकडेः सर्व्हे नं. २५६/२ के, ज्ञात जमीन प्लॉट नं. ६, मोजमापाचा एकूण प्लॉट एरिआ ११७.००

चौ. मी. बांधकाम केलेल्या आरसीसीवरील रो हाऊस नं. ५, मोजमापाचा एरिआ ३६.०० चौ. मी. आणि बिल्ट-अप एरिआ २३.५६ चौ. मी., ''समर्थ रो हाऊसिंग स्कीम'' नगरदेवलेच्या व्हिलेज मर्यादेत आणि अहमदनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, तालुका व नोंदणी उप-जिल्हा अहमदनगर आणि नोंदणी जिल्हा अहमदनगर मर्यादेच्या बाहेरील.

१) मागणी सूचनेची तारीख २) अदत्त देणी: १९ एप्रिल, २०२१ २) रु.४,१९,५९५.२१/-तुम्हास, ऋणको व सह–ऋणको व हमीदार, त्यामुळे या सूचनेच्या ६० दिवसांच्या आत पूर्णतः वर नमूद केल्यानुसार पुढील व्याजासह वर नमूद केलेल्या

व मागणी केलेल्या रकमेचे प्रदान करण्यास फर्माविण्यास आले आहे, त्यास असमर्थ ठरल्यास निम्नस्वाक्षरीकारास वर नमुद केलेल्या प्रतिभृतीवर ताबा घेण्यास कायद्यांतर्गत कारवाई करण्यास भाग पडेल. पूर्वोक्त तरतुर्दींमध्ये विनिर्दिष्ट कालावधीत तुमच्या इच्छेनुसार सुरक्षित मत्ता सोडविण्याकरिता कायद्याच्या कलम १३च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दींकडे लक्ष वेधीत आहोत. कृपया नोंद घ्यावी की, उक्त कायद्याच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला आमच्या संमत्तीशिवाय वर नमुद केलेल्या मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा कोणत्याही तन्हेने मालमत्तेचे हस्तांतरणास प्रतिबंध करण्यात आले आहे. स्थळः औरंगाबाद/ अहमदनगर डीसीबी बँक लिमिटेडकरिता तारीखः २०.०५.२०२१

प्राधिकृत अधिकारी



# Careers

# BRANCH OFFICE INCHARGE

Pune based 55 year old Manufacturing Company looking for Mumbai Office Incharge having exposure in Forex Banking, Customs and Cargo Clearance, Purchase and as successor to local present incumbent retiring after 45 years service. Preference will be given to living in the vincity of Mahalaxmi Worli\ Tardeo\ Mazgaon. Age 50 years.Interested candidates may send their

### acp11041@ctr.in

### JALGAON JANATA SAHAKARI BANK LTD (SCHEDULED BANK) Required Experienced Personnel To meet the ever growing complex challenges and execute ambitious plans,

Bank intends to strengthen with intelligent and experienced Human Resource through special recruitment. Jalgaon Janata Sahakari Bank Ltd. Jalgaon is a leading scheduled co-operative Bank from North Maharashtra with its Head uarters at Jalgaon. Bank has geographical presence all over Maharashtra. Total business mix of the bank is above Rs. 3000 Crores. Bank invites applications from deserving candidates for following posts:-Vacancies in all cadres viz. General Manager, Deputy General

Manager, Assistant General Manager, Senior Manager, Manager and Deputy Manager

Application should reach within 10 days from the date of advertisement. How to Apply: The details of Qualifications required, Experience expected, Age limit and instructions, procedure to apply for are available on our website i.e. www.jjsbl.com (under: News & Announcement.)

🚳 JALGAON JANATA SAHAKARI BANK LTD. JALGAON

H.O.: Seva 117/119, Navi Peth, Jalgaon- 425001 (M.S.) Tel:(0257)2223699, 2229963 सब समाज को लिए साथ में आगे है बढते जाना।

## WANTED

K.V.P Sanstha's Karmaveer Vyankatarao Randhir Arts, Science & Commerce College Boradi, Tal-Shirpur, Dist.Dhule (M.S.)

Application are invited for the following post on Non-Grant basis from the Academic Year 2021-22

No.of Designation Subject Nature of post | Category Principal Permanent Isolated Non - Grant

Qualification, Pay Scale & for the other details of the post go to K.B.C. North Maharashtra University Jalgaon Website: www.nmu.ac.in

Apply with full details & document within fifteen days from the date of advertisement published.

### Postal Address

K.V.P Sanstha's Karmaveer Vyankatarao Randhir Arts, Science & Commerce College Boradi, Tal-Shirpur, Dist.Dhule (MH) 425428 Mob. No. 992203777, 9881219242 Email Id :- kvrasc@gmail.com

Nishant Randhe Tushar Randhe President Secretary

घरट्यात घालते. अंडी घालण्यासाठी ती सकाळची वेळ निवडते. ती सरळ सातभाईच्या घरट्याजवळ जाते. सातभाई हा लहान पक्षी असल्यामुळे

परजीविता दिसुन येते. मादी आपली अंडी छोट्या सातभाई पक्ष्याच्या

# ऑगस्टपर्यंत होते. मीलन काळात हे पक्षी खुप गोंगाट करतात.

कोकिळेप्रमाणे याही पक्ष्यांत भ्रूण



स्वाक्षरीत

(श्री. मकरंद राजेनिंबाळकर)

नगर परिषद उस्मानाबाद

(MSRTC) Mechanical Engineering, Vahtuk Bhavan, 2nd Floor, Central Office, Dr. Anandrao Nair Marg, Mumbai Central,

उस्मानाबाद नगर परिषद, उस्मानाबाद

कार्यालय पत्ता : जिल्हा न्यायालयासमोर उस्मानाबाद, फोन नं. : 02472-223358

ईमेल : coosbd@gmail.com वेबसाईड : osmanabadmahaulb.maharashtra.gov.in

ई-निविदा सूचना क्र. १. सन २०२१-२२

पहिली मागणी

मुख्याधिकारी नगरपरिषद उस्मानाबाद जि. उस्मानाबाद यांचेकडून

पाणीपुरवठा विभागाशी संबंधित ई-निविदा "महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान

महाअभियान अंतर्गत उस्मानाबाद शहर मलनिस्सारण प्रकल्प (टप्पा-१)"

http://mahatenders.gov.in या पोर्टलवर दिनांक २१/०५/२०२१ ते

04/0७/२०२१ पर्यंत उपलब्ध आहेत. कामाची अंदाजपत्रकीय किंमत

रु.१४९,६०,२१,७१२/- आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी.

### Mumbai- 400 008. E Tender (Short Notice Tender)

MSRTC invites E Tender (Short Notice Tender)

"Selection of Agency for Coating of MSRTC buses with Antimicrobial chemical to prevent spread of bacteria and viruses of corona family" Interested firms can download the tender document

from the web site http://mahatenders.gov.in and http://msrtc.maharashtra.gov.in Last date for submission of Tender is 29th May 2021.

General Manager (ME), MSRTC

Email id :- gmmemsrtc@gmail.com and msrtc.mespm@gmail.com Phone No. - 022-23023964 / 022-23023967.